

पावती  
May 06, 2013

Original/Duplicate  
नोंदणी क्र.: 39म  
Regn.: 39M

पावती क्र.: 4018 दिनांक: 06/05/2013

खरपुडी बुवुक

अनुक्रमांक: कडप-3658-2013

प्रकार : लीजडीड

याचे नाव: संत ज्ञानेश्वर विद्या प्रतिष्ठाण खरपुडी बु।। करीता अध्यक्ष कैलास  
री

नोंदणी फी रु. 30000.00

वस्तु हाताळणी फी रु. 380.00

पृष्ठांची संख्या: 19

एकूण: रु. 30380.00

दस्तऐवज अंदाजे 2:47 PM ह्या वेळेस मिळेल आणि सोबत थंबनेल प्रत व

  
KED

रु. 5850000/-

मोबदला रु. 0/-

दुय्यम निबंधक खेड, (पुणे)

क शुल्क :

प्रकार: By Demand Draft रक्कम: रु. 30000/-

पि ऑर्डर क्रमांक: 974020 दिनांक: 06/05/2013

पत्ता: State Bank Of India

प्रकार: By Cash रक्कम: रु 300/-


365816  
08/05/2013

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : दु.नि. खेड  
दस्ता क्रमांक : 3658/2013  
नोंदणी :  
Regn:83m

गावाचे नाव : 1) खरपुडी बुद्रुक

- (1) विलेखाचा प्रकार तीजडीत
- (2) मोबदला 0
- (3) बाजारभाव(भाडेपट्ट्याच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे) 5850000
- (4) भू-मापन,पोटहिस्ता व घरक्रमांक (असल्यास) 1) पालिकेचे नाव:पुणेइतर वर्णन :, इतर माहिती: गाव मीजे खरपुडी बु।।, गट नंबर 320/1 क्षेत्र 03 हे. 09 आर. + 00 हे. 13 आर. एकूण क्षेत्र 03 हे. 22 आर. आकार 03 रु. 48 पैसे यापैकी लिहून घेणार यांचे मालकीची विनयेती मिळकत क्षेत्र 12000 चौ.मी. यापैकी लिहून घेणार यांचा भाडेपट्ट्याचे देण्यात येणारी विनयेती मिळकत क्षेत्र 8000.00 चौरस मिटर मिळकतच्या भाडेपट्ट्याचा विषय आहे. (( GAT NUMBER : 320 ; Plot Number : 1 ;))
- (5) क्षेत्रकळ 1) 8000 चौ.मीटर
- (6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा. 1): नाव:-संत ज्ञानेश्वर विद्या प्रतिष्ठान खरपुडी बु।। करीत अध्यास कैलास ज्ञानेश्वर चौधरी वय:-42; पत्ता:-प्लॉट नं:-, माळा नं:-, इनारतीचे नाव:-, ब्लॉक नं:-, रोड नं:-खरपुडी बु।।, ता. खेड, जि.पुणे., महाराष्ट्र, पुणे. पिन कोड:-410505 पॅन नं:-AAITS3450L
- (7) दस्तऐवज करून देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आवेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता. 1): नाव:-आशालता कैलास चौधरी वय:-38; पत्ता:-प्लॉट नं:-, माळा नं:-, इनारतीचे नाव:-, ब्लॉक नं:-, रोड नं:-खरपुडी बु।।, ता. खेड, जि.पुणे., महाराष्ट्र, पुणे. पिन कोड:-410505 पॅन नं:-AIXTC5477G
- (8) दस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आवेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता
- (9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक 08/05/2013
- (10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक 08/05/2013
- (11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ 3658/2013
- (12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क 157950
- (13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क 30000
- (14) शेर



मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेले अनुच्छेद :-:

(iii) Within the limits of any Grampancha, mentioned in subclause (ii)



दुय्यम निबंधक खेड, (पुणे)

**FRANKING DOCUMENT**  
**DELIVERED**

(Customer Copy)

**Rajgurunagar Sahakari Bank Ltd**

110, PUNE MARKET ROAD, BILKAPUR, PUNE, MAHARASHTRA, INDIA. PHONE: 410504  
 Mobile & Fax: (020) 222009, 222104, 222332, 222008  
 Code of Bank/Banking Branch Name for Domestic/Foreign Remittance: 7210 Pune 1 044000

Date: 06/05/2013

Franking Value Rs. 1,57,350/-

(Stamp Duty)

Service Charge Rs. 121/-

(Incl. Tax)

Total Rs. 1,57,471/-

Name of stamp duty paying party:

Smt. Dhanashree Vidyasagar  
Chitambar, Kharpudi, Budruk,

Special/DD/P/Response No., If any

Drawn on Bank

Branch Rajgurunagar Sahakari Bank Ltd.  
Thick Chowk, Rajgurunagar.

FRANKING NO. 1578 56 MAR 2013

1389  
**CASH RECEIVED**  
 Authoriser/Officer



15	75	15
34	9	94
2092		

**Lease Deed**

THIS DEED OF LEASE made at Rajgurunagar on this 06<sup>th</sup> day of May, 2013,

Between

MRS. ASHALATA KAILAS CHAUDHARI, age 38 years, Occu. Agriculturist and Business, resident of Kharpudi Budruk, Tal. Khed, Dist. Pune. hereinafter referred to as "the Lessor" of the ONE PART

पत्रक नंबर... 12582/1.28.12

Branch Tikak Chowk  
Rajgharwanagar, Tal Khed  
Dist. Pune



138032

ADHESIVE  
MAY 06 2013

12:47

R.0157950/-PB6824

INDIA STAMP DUTY MAHARASHTRA

पत्रक नंबर... 12582/1.28.12  
पत्रक नंबर... 320/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1  
पत्रक नंबर... 50007/1

अधिकारवाची स्वाक्षरी  
Pune Sahkari Bank Ltd

*[Signature]*

Authorized Signatory

समस्त मुद्रांक प्रक्रीण अल्टा क्वालेट  
संप्रदासी समासले व एस.एम.एस/संबंधित  
प्राधिकृत अधिका-यांनी दुरध्वनीवरून संपर्क  
साधून गैळ बरोबर जाणूक आला.

*[Signature]*

दुय्यम निर्बंधक खेड, (पुणे)

and

SAINT DNYANESHWAR VIDYA PRATISHTHAN having its registered office at Kharpudi Budruk, Tal. Khed, Dist. Pune through Chairman MR. KAILAS DNYANESHWAR CHAUDHARI age 42 years, Occu. Agriculturist and Business, resident of Kharpudi Budruk, Tal. Khed, Dist. Pune hereinafter referred to as "the Lessee" of the OTHER PART.

WHEREAS the Lessor is the exclusive owner of piece of land bearing Plot No. 320/1 situated at Kharpudi Budruk, Tal. Khed, Dist. Pune (more particularly described in the Schedule A hereunder written), hereinafter referred to as the demised premises.

AND WHEREAS the Lessor has agreed to grant to the Lessee a lease in respect of the said premises for a period of 30 years, hereinafter referred to as "the said agreement" subject to terms and conditions laid down in the said agreement.

AND WHEREAS the lessor has made out his marketable title to the demised premises free from all encumbrances, claims or reasonable doubts.


NOW THIS DEED WITNESSETH AS FOLLOWS:

1. In pursuance of the said agreement and In consideration of the rent hereby granted and the Lessee's covenants hereinafter mentioned, the Lessor hereby demise unto the lessee the demised premises, to hold the demised premises unto the Lessee (and his heirs, executors, administrators and assigns) for a period of 30 years commencing from the 01<sup>st</sup> day of March, 2013, rent od demiced premises to be paid on or before the 1<sup>st</sup> day of every succeeding month regularly.



क उ प

320/1  
295  
2013



9 5 4  
304 C 2 94  
2092

3. Rent Amount

Whereas It is agreed between lessor and lessee that rent fees demised premises for term of 1 year is Rs. 2,88,000/- (Rupees Two Lakh Eighty Eight thousand only) condition to growth of 5% of yearly rent amount of previous year. Rent amount of demised premises shall be paid by Lessee to lessor on monthly basis on terms and conditions mentioned hereinabove i.e. Rent fixed and agreed between lessor and lessee is Rs. 3/- (Rupees three only) for every square meter area of demised premises for period of every month. i.e. Rs. 24,000/- (Rupees Twenty four thousand only). Such rent amount will be increased every year which will not be less than 5% of monthly rent amount of previous year.

4. The lessee shall construct a suitable structures on the demised premises hereby according to and in conformity with the map or plans which has will be of already has been sanctioned by the Local Authority as per conventions and need of lessee subject to prior written confirmation of lessor.
5. The Lessee hereby agrees to the following covenants:
- To pay rent hereby reserved on the day and in the manner aforesaid to the lessor.
  - To pay all taxes, cess, impositions, assessments, dues and duties payable in respect of the demised premises and the building to be constructed thereon to the Government or the Grampanchayat or Jilla Parishad or any other local authority or public body.
  - Not to sub-let, sell, dispose of or assign the demised premises or the structure constructed on the demised premises without the consent of the lessor in writing.
  - To keep the building constructed on the demised premises in good and tenantable condition.
  - To permit the lessor or his duly authorised agent or agents to enter the demised premises at all convenient times for inspection of the building.
  - To insure and to keep insured the building that may be constructed on the demised premises against the loss or damages by fire, earthquake, riot or affray with an insurance company approved in writing by the lessor in the joint names of lessor and lessee.

30/10/2023

(g) To use the demised premises for exclusive purpose mentioned in Trust Deed of lessee and amendments therein only.

(h) Not to use the demised premises or the building constructed or any part thereof for any illegal purpose.

6. The Lessor hereby agrees to the following covenants:

(a) The lessor is absolutely seized and possessed of or otherwise well and sufficiently entitled to the demised premises and is having full power and absolute authority to demise unto the lessee the demised premises.

(b) The lessee shall peacefully and quietly hold, possess and enjoy the demised premises, during the term of lease without any interruption, disturbance, by the lessor or any person or persons claiming under him, subject however, the lessee paying the said monthly rent on the due dates thereof and in the manner herein provided and observing and performing the covenants, conditions and stipulations herein contained and on his part to be observed and performed.

(c) Not to sub-lease, transfer or assignment of the demised premises, if intended to be made by the lessee without written consent of lessor.

7. It is hereby agreed that if default is made by the lessee in payment of the rent for any three months, or in observance and performance of any of the covenants and stipulations hereby contained and on the part to be observed and performed by the lessee, then on each such default, the lessor shall be entitled in addition to or in the alternative to any other remedy that may be available to him at his discretion, to terminate the lease and eject the lessee from the premises demised and from the building, that may have been constructed thereon; and to take possession thereof as full and absolute owner thereof, provided that a notice in writing shall be given by the lessor to the lessee of his intention to terminate the lease and to take possession of the demised premises but if the arrears of rent are paid or the lessee comply with or carry out the covenants and conditions or stipulations, within fifteen days from the service of such notice, then the lessor shall not be entitled to take possession of the said premises and building.



054		
345	4	94
2092		


AND IT IS HEREBY AGREED BETWEEN THE PARTIES AS FOLLOWS:

- (a) On the expiry of the term hereby created or earlier determination under the provisions hereof, the lessee will hand over the peaceful and vacant possession of the demised premises and building constructed thereon to the Lessor in a good condition without any conditions or compensation.
- (b) The Lessee shall be entitled to exercise further option of renewal on fresh term and condition and new deed of the lease subject to absolute consent and intention of lessor.
8. This Lease Deed shall be executed in duplicate. The original shall be retained by the Lessee and the duplicate by the Lessor. Expenses Stamp, registration and other fees shall be borne and paid by the Lessor.

#### THE SCHEDULE OF PROPERTY

All that piece and parcel of land situated in Village Kharpudi Budruk, within the Registration Sub-District Taluka Khed, Rajgurunagar, District Pune and within the limits of Zillha Parishad Pune, Panchayat Samiti Khed Taluka bearing Gat No. 320/1, Non Agricultural area admeasuring 8000 Sq. Mtrs. i.e. 02 Acer out of Area owned by Lessor area admeasuring 12000 Sq. Mtrs. out of total land admeasuring 03 Hector 09 Ar, + Kharaba 00 Hec, 13 Ar, Total Area 03 Hec, 22 Ar, Assessed at 03 Rs. 48 Paise. and bounded as follows:

ON OR TOWARDS EAST	:-	Remaing area out of Gat No. 320/1 further Road.
ON OR TOWARDS SOUTH	:-	Gat No. 320/2
ON OR TOWARDS WEST	:-	Remaing area out of Gat No. 320/1 further Forest.
ON OR TOWARDS NORTH	:-	Forest.



30/9/95  
2092

IN WITNESS WHEREOF, the Lessor has set its hand unto these presents and a duplicate hereof and the Lessee has caused its common seal to be affixed hereunder and a duplicate hereof on the day, month and year first hereinabove written.

*Ashalata Chaudhari*

SIGNED AND DELIVERED by the within named LESSOR, MRS. ASHALATA KAILAS CHAUDHARI



In the presence of

*Kailas Dnyaneshwar Chaudhari*

**CHAIRMAN**  
Saint Dnyaneshwar Vidya Pratishthan  
A/p. Kharpudi Budruk,  
Tal. Khed, Dist. Pune.

SIGNED AND DELIVERED by the within named LESSEE SAINT DNYANESHWAR VIDYA PRATISHTHAN having its registered office at Kharpudi Budruk, Tal. Khed, Dist. Pune through its Authorized Signatory Chairman MR. KAILAS DNYANESHWAR CHAUDHARI,

In the presence of

**WITNESS**

- 1) Name : Mr. Ananda sudam Bhogade  
Add : AT - Kharpudi Bk, Tal. Khed  
Signature : *Ananda K.*
- 2) Name : Mr. Ankur Dhandibya Deshpande  
Add : At - Kharpudi Bk, Tal. Khed  
Signature : *Ankur*



उपविभाग	अंश	पत्रेती
३२०	१	भागवटादार वग
सर्वोच्च नंबर (१५०६)		
लागवडीचे क्षेत्र	हेक्टर	आर
.....	३०९	
.....	—	
.....	—	
.....	३०९	
.....	०१३	
.....	—	
.....	३२२	
.....	.....	.....
.....	३४४	
.....	३४४	

भागवटादाराचे नाव  
 (४२२) (१५६०) (२२३) (१५४५) (१५४४) (१५४४) (१५४४)  
 (१५३२) (१५४५) (१५४४)  
 दौलत कृषिग गोगडि  
 क्षेत्र १-२१ आ १-२० (१५६०)  
 हागापप शिवाजी सिद्धी  
 क्षेत्र ०१३४ आगा५४ (१५४५)  
 रत्नाकर शिवाजी साणे  
 क्षेत्र ०१३४ आगा५४ (१५६०)  
 सायाजना कैलास गोवरी  
 [जानेवर पुकारण येथील]  
 क्षेत्र १-२० आगा १२५  
 (१५४२) (१५४४)


खाते क्रमांक ३२६  
 कुळाचे नाव  
 (१०४) (१)  
 इतर अधिकार  
 गागाई तरण अकरार वगळको  
 येथे को अकरार खय्युकी (१०१)  
 शिवाजी साणे गागाई तरण  
 क्र ३०१ १५५५१०३ (१)  
 (५५३) (५५०) (५५१) (१००२)  
 (१५६२) (१०१५) (१०१३) (१३१५)  
 गारगाप स्ट्रीट बँक क्षेत्रिय यानगर  
 क्र ५५००००१-१५६३  
 राजगुजकार यथ्यादी बँक र  
 सीमा आणि प्रमाण विने  
 ३५००००१-प्रयागना य  
 पुतना (१६३०) (१५४२)



गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही)

[नहण्ट वनोन नहल्ल अधिकार अभिलेख आणि नोंदवहा (प्रयाग क्षेत्री सुस्थितते देवणे) नियम, १९५१]

पिकाखालील क्षेत्रांचा तपशील									
निम्न पिकाखालील क्षेत्र						निर्मल पिकाखालील क्षेत्र			
शेताचा क्षेत्र क्रमांक	४ फल सिंचित	५ अजल सिंचित	पट्टक तिके व प्रत्येका-खालील क्षेत्र			पिकाचे नाव	पिकाचे क्षेत्र	पिकाचे क्षेत्र	पिकाचे क्षेत्र
			पिकाचे नाव	६ फल सिंचित	७ अजल सिंचित				
हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.	हे. अ.
१२५	व्यागवी	शुद्धीगा	विश्वना	१२५	१२५	०११३	०१०६	०११०	१२०
१२५	व्यागवी	शुद्धीगा	विश्वना	१२५	१२५	०११३	०१०६	०११०	१२०
१२५	व्यागवी	शुद्धीगा	विश्वना	१२५	१२५	०११३	०१०६	०११०	१२०
१२५	व्यागवी	शुद्धीगा	विश्वना	१२५	१२५	०११३	०१०६	०११०	१२०



३०/१२/१९९३  
 ०११३ ०१०५

कामगार तलाठी  
 मीजे खणुखी बु.११,  
 त.खेड, जि.पुणे

RAJGURUNAGAR  
SAHAKARI  
BANK LIMITED



**राजगुरुनगर सहकारी बँक लि.**

शाखा : शास्त्री चौक, बाजारपेठ,  
राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे. - ४१० ५०५.  
☎ : (०२१३५) २२२१०७, २२६१०७


संवर्ष :

दिनांक : **6** MAY 2013

= दाखला =

साहित्यलेखन दाखला देण्यात येतो की वनेने साहित्यलेखना  
केळसा चौधरी व सी. ज्ञानेश्वर तुळारुमा चौधरी यांना मोडानून  
बीडकामासाठी स्थावर प्रापरी लागण करून रु ३५,००,०००/- (असरी रुपम  
पस्तीस लाख फक्त) दि. २३/०२/२००२ रोजी अर्जा केलेले असून  
त्या मजगती अर्जा अर्जा येणेबाबती रु १६,५०,०००/- इतकी आहे  
सदर मजगती लागण करून मजगती मजगती मजगती मजगती मजगती  
क्षेत्र १ हे २० आर व त्यावरील मोडानून क्षेत्र १३१७ चौ. मूट व यावरील  
मजगती मजगती मजगती मजगती मजगती आर. सी. सी. इमारत क्षेत्र ३७२२  
चौ. मूट या मिळवली लागण आहेत.

उपरोक्त मिळवली येणे मजगती मजगती मजगती मजगती मजगती क्षेत्र  
१ हे २० आर मजगती मजगती २० आर (दोन एक) क्षेत्र सैन ज्ञानेश्वर  
विद्या प्रतिष्ठान मजगती मजगती या संस्थेच्या नावे आडेवरील करून देणेबाबती  
बाबती मजगती साहित्यलेखनी आहे. तरी सदर लागण प्रापरीवरील बाबती  
बाबती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती  
मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती मजगती




आपला विश्वास  
राजगुरुनगर सहकारी बँक लि.  
बाजारपेठ शाखे कार्यालय  
शिरोबनीस/सर्वकार  
७/५/१३

# Saint Dnyaneshwar Vidya Pratishthan

Register No. E-5022 - Pune Date : 1/12/2007

Chairman

Prof. K. D. Chaudhari Patil (M.Sc.B.Ed.)



06/2013

दिनांक : २०.०२.२०१३

## ठरावाची कोपी

सभा दि: १५.०२.२०१३

सभेची वेळ: सकाळी ११.००.

एकूण दस्त्यी: ५

हजर दस्त्यी: ५

सभा अध्यक्ष : श्री. कैलास ज्ञानेश्वर चौधरी


विषय क्र. २. संस्थेच्या नावे २ एकर जागेच्या भाडेकरार करणेबाबत.

ठराव क्र.२. शाळा मान्यतेसाठी संस्थेच्या नावे २ एकर जमीन नोंदणीकृत भाडेकराराची असावी, यासाठी जमीन मालक सी. आशालता कैलास चौधरी यांचे गट नं. ३२०/१ खरपुडी बुद्रुक ता.खेड मधील २ एकर जमीन भाडेकराराने घेण्याचे ठरले. भाडेकरार ३० वर्षासाठी तसेच दरमहा रूपये २४०००/- (अक्षरी चौवीस हजार फक्त) भाडे मालकास देण्याचे ठरले. दरवर्षी भाडयामध्ये २ ते ५ % पर्यंत वाढ करावी. याविषयी चर्चा झाली. सदर भाडेकरार करण्यासाठी संस्थेच्या वतीने चेअरमन श्री. कैलास ज्ञानेश्वर चौधरी यांना सहकार्ये अधिकार देण्याचे ठरले.

ठराव सर्वानुमते मंजूर

सुचक:- सी. शांताबाई ज्ञानेश्वर चौधरी

अनुमोदक:- सी. कमला अंकुश भोसले



अध्यक्ष

CHAIRMAN

Saint Dnyaneshwar Vidya Pratishthan  
A/p. Kharpudi Budruk,  
Tal. Khed, Dist. Pune.

(श्री. कैलास ज्ञानेश्वर चौधरी)

मोमीन  
-222266

संस्थेचे नाव :- संत ज्ञानेश्वर विद्या प्रतिष्ठाण रवरपुडी बु।।  
तालुका रकेड जिल्हा पुणे


विषय  
नंबर

हजर त्रैमासिक  
क्रमांक

३) सभेची तारीख ११/१२/२०१३  
४) सभेची वेळ सकाळी ११.००

१) सभेचे स्थळ रवरपुडी बु।।

सभेचे कोणी सन्माननीय अधिकारी हजर असल्यास त्यांची नावे (हुद्यासह) \_\_\_\_\_  
सभेचे मान्यवर अध्यक्ष मा. श्री. डेलास ज्ञानेश्वर चौधरी (अध्यक्ष)  
सभेस हजर असणाऱ्या सभासदांची नावे \_\_\_\_\_



कडप  
३०/१२/१३  
श्री. आणि नारखेसह  
ठारावांची अंमलबजावणी

११५५

४२१४

क्रमांक

सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय व धारि

स्वांगीत सभासद सभेस हजर होत

१) श्री. डेलास ज्ञानेश्वर चौधरी

२) श्री. ज्ञानेश्वर तुकाराम चौधरी

३) सौ. आशागता डेलास चौधरी

४) सौ. शोलाबाई ज्ञानेश्वर चौधरी

५) सौ. कमल अंबुदास मोसले

*[Signature]*

*[Signature]*

(R)haudhari

S. D. C.

सौ. कमल अं. मोसले

वरील प्रमाण सभासद हजर  
ज्ञानेश्वर मध्यवर्ती सभेच्या कामकाजास  
सुकवात देली.

१) मागील सभेचे प्रोसिद्वारे वाचन  
कायम करणे.

१) मागील सभा दि. २०/११/२०१२  
चे प्रोसिद्वारे वाचन दाखवले, त्यात

# प्रोसिडींग बुक

सभेच्या कामकाजाच्या घुसांताचे पुस्तक

सूचना - सभेस हजर असणाऱ्या सभासदांची नावे पा. नं. जेव्हा प्रमाणे व गरजेप्रमाणे स्वतंत्र कागदावर लिहीत ती या कामकाजावर जोडावीत



विषय नंबर	ठराव नंबर	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय व ठराव	ठरावाचे
		इनाम ठराव दिल्यावर सदर प्रसिडींग वाचून नाम करण्यात आला	७४५ १११५
विषय	२	संस्थेचा नाव भांडकार करण	२०१६
ठराव	२	शाळा माध्यम साठी संस्थेचा नाव २ एकर जागा रजिस्टर्ड भांडकाराची असावी असा नियम आम्हाने चौधरी पंडित इंदिरा मिडियम स्कूल संस्था चालवत असून मूळ मातक सौ. नारायण उमास चौधरी यांच्या ०१८ नं. ३२०/१ मधील २ एकर जमीन भांडकाराने देण्यास भाग घ्या सामा. सदर भांडकार करताना मुद्दा ३०१११ दरमहा संस्थेने जमीन मातकास कथ २००००/- देण्याचे ठरले. दरमहा ठरल्या भांडयामात २-३% वाढ करण्याविषयी चर्चा सामा. सदर भांडकार करताना संस्थेचा वतीने चेअरम श्री. कुमास ज्ञानेश चौधरी यांना रजिस्टर्ड भांडकारासाठी संस्थेचे भांडकार देण्याचे कनिष्ठते ठरले. असा ठराव कनिष्ठते मध्ये करण्यात आला. सुचकः सौ. नारायण उमास चौधरी अनुमोदकः सौ. कमल मंगुल मासले	

३

संस्थेचे नाव :- \_\_\_\_\_  
 मोमीन \_\_\_\_\_  
 -२२२१८६ \_\_\_\_\_  
 तालुका \_\_\_\_\_ जिल्हा \_\_\_\_\_

क्रमांक \_\_\_\_\_ ३) सभेची तारीख \_\_\_\_\_ १) सभेचे स्थळ \_\_\_\_\_  
 क्रमांक \_\_\_\_\_ ४) सभेची वेळ \_\_\_\_\_

जी सन्माननीय अधिकारी हजर असल्यास त्यांची नावे (हुद्यासह) \_\_\_\_\_  
 मान्यवर अध्यक्ष मा. \_\_\_\_\_  
 हजर असणाऱ्या सभासदांची नावे \_\_\_\_\_  
 १) \_\_\_\_\_  
 २) \_\_\_\_\_  
 १०) \_\_\_\_\_  
 ११) \_\_\_\_\_  
 १२) \_\_\_\_\_  
 १३) \_\_\_\_\_  
 १४) \_\_\_\_\_  
 १५) \_\_\_\_\_

क्रमांक	सभेपुढे विचाराकरिता आलेले विषय व ठाराव	शेरे आणि तारखेसह ठारावांची अंमलबजावणी
---------	--	---------------------------------------

वरील प्रमाणे विषय साम्यावर अध्यक्षाने  
 स्वीय कागदा मागणे व सभे संपल्याचे  
 जाहीर केले.  
 दि. १५/२/२०१३

*[Signature]*

*[Signature]*


चेअरमन

सचिव

For Saint Dnyaneshwar Vidya Prasthanam

Chairman

Vice Chairman / Secretary




3846/92/98  
 १०१३

विषय  
 नंबर

भारत सरकार  
GOVE OF INDIA

PERMANENT ACCOUNT NUMBER  
ACLPC3982C  
नाम  
KAILASH DNYANESHWAR  
CHAUDHARI  
पिता का नाम / FATHER'S NAME  
DNYANESHWAR TUKARAM  
CHAUDHARI  
जन्म तिथि / DATE OF BIRTH  
05-08-1969



क ड प		
385	93	94
2099		

आयकर विभाग  
INCOME TAX DEPARTMENT  
CHAUDHARI ASHALATA KAILAS  
ANUSH RAMCHANDRA BHOSALE  
17/08/1976  
AIXP054770  
Chaudhary  
Director



ADVOCATE  
BAR COUNCIL OF  
MAHARASHTRA & GOA  
HIGH COURT, BOMBAY  
☎ : 2267 3371 / 2265 6567



NAME : Abhijeet Ashok Shindekar.  
RESIDENCE : Rajgurunagar, Khed, Pune.  
ROLL No.: Mah/ 5112/ 2007.  
ENROLLED ON : 2.9.2007.  
DATE OF BIRTH: 20.8.1984.

SECRETARY